

विमुक्त जाती भटक्या जमाती या
घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत
योजना राबविणेबाबत.

महाराष्ट्र शासन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

शासन निर्णय क्रमांक: गृनियो-२०११/प्र.क्र.१११/विजाभज-१

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई- ४०० ०३२.

तारीख: : १२ ऑगस्ट, २०१४

प्रस्तावना -

राज्यारातील विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे, त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी ग्रामीण भागामध्ये अशा कुटुंबांना प्रत्येकी ५ गुंठे जमीन उपलब्ध करून देऊन त्यावर त्यांना २६९ चौ.फू.ची घरे बांधून देणे व उर्वरित जागेवर लाभार्थी कुटुंबांना विविध शासकीय योजनांद्वारे स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. याकरिता राज्यातील ग्रामीण भागातील एकूण ३३ जिल्हयांमधील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाची जास्त लोकसंख्या असलेली प्रत्येक जिल्हयातील ३ गावे निवडण्यात येऊन त्या गावातील एकूण २० कुटुंबांना उक्त योजनेचा लाभ देण्यात येईल. या अनुषंगाने सन २०११-१२ या आर्थिक वर्षात राज्यातील ३३ जिल्हयातील प्रत्येकी एका गावाची निवड करण्यात यावी. सन २०१२-१३ पासून दरवर्षी प्रत्येक जिल्हयातील ३ गावांची या योजनेसाठी निवड करण्याचे आदेशित करण्यात आलेले आहे. प्रत्येक जिल्हयात ३ वसाहती व प्रत्येक वसाहतीत २० लाभार्थी या प्रमाणे ग्रामीण क्षेत्र असलेल्या राज्यातील एकूण ३३ जिल्हयात दरवर्षी ९९ वसाहती निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. सदर प्रत्येक वसाहतीत पात्र लाभार्थ्यांसाठी २६९ चौ. फु. घर बांधण्यासाठी व अन्य सुविधांसाठी प्रति वसाहत अंदाजे रु. ८८.६३ लाख एवढा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये घरकुलाच्या बांधकामासाठी प्रत्येकी रु. ७००००/- एवढा खर्च निश्चित करण्यात आलेला आहे. या घरकुलांच्या बांधकामाच्या वाढत्या किंमती विचारात घेऊन, त्यामध्ये इंदिरा आवास योजना व रमाई आवास योजनेच्या धर्तीवर घरकुलाच्या बांधकामाचा खर्च रु. ७०,०००/- वरून रु. १.०० लाख एवढी वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने दिनांक ७/७/२०१४ रोजी झालेल्या बैठकीत घेतला आहे. त्यानुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय—

राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती या घटकांसाठी राबविण्यात येणा-या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतील प्रत्येक वसाहतीत पात्र लाभार्थ्यांसाठी घराच्या बांधकामाकरिता येणारा खर्च रु. ७०,०००/-

प्रति घरे यावरुन ते रु. १,००,०००/- (रुपये एक लाख) इतका खर्च करण्यास शासन या निर्णयान्वये मान्यता देत आहे. सदर वाढीव खर्च हा दिनांक १ एप्रिल,२०१३ पासून लागू राहिल. हा खर्च सदरहू योजनेसाठी मंजूर असलेल्या तरतुदीतून भागवावा. या योजनेच्या विहित करण्यात आलेल्या अटी व शर्ती कायम राहतील.

सदर शासन निर्णय नियोजन व वित्त विभागाच्या सहमतीने व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक. ५८०/व्यय/१४ दिनांक ४.८.२०१४ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०८१२१६२९२२६३२२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(कि. पां. वडते)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
३. मा. उप मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव
४. मा. मंत्री (सा.न्या.)/ मा. राज्यमंत्री (सा.न्या.) यांचे खाजगी सचिव
५. मा. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहायक
६. मा. अपर मुख्य सचिव /प्रधान सचिव/सचिव, महसूल व वन विभाग/ वित्त विभाग/ नियोजन विभाग /ग्राम विकास विभाग/गृह निर्माण विभाग/